

FORM 'E'

नमुना 'इ'

INDIAN PARTNERSHIP ACT, 1932

भारतीय भागीदारी अधिनियम, १९३२

Notice of Change of Constitution or Dissolution of Firm

भागीदारी संस्थेची घटना किंवा तिचे विसर्जन यामधील बदलाची नोटीस

(See rule 4)

(नियम ४ पहा)

FIRM REGN. NO. and DATE

भागीदारी संस्था नोंदणी क्रमांक व दिनांक

Firm Name

भागीदारी संस्थेचे नाव

Registered Address

नोंदणीकृत पत्ता

Partners in the abovenamed firm

उपरोक्त भागीदारी संस्थेतील भागीदार

We, being agents of a partner in the abovementioned firm persons specially authorised by a partner in the abovementioned firm to give notice in this behalf hereby give notice that

आम्ही उपरोल्लिखित भागीदारी संस्थेत भागीदार असून/उपरोल्लिखित भागीदारी संस्थेमधील भागीदाराने एजंट असून/उपरोल्लिखित भागीदारी संस्थेतील भागीदाराचे यासंबंधात नोटीस देण्यासाठी विशेषकरून प्राधिकृत केलेल्या व्यक्ती असून याद्वारे नोटीस देत आहोत की

(a) the constitution of the firm has changed as follows :—

(अ) भागीदारी संस्थेच्या घटनेत खालीलप्रमाणे बदल झालेला आहे :—

(1) Mr./Messrs of has/have joined the firm as new partner/partners on

(१) चे श्री./मेसर्स. हे रोजी नवीन भागीदार म्हणून भागीदारी संस्थेत दाखल झाले आहेत.

(2) Mr./Messrs of has/have retired as partner/partners of the firm with effect from

(२) चे श्री./मेसर्स. हे पासून भागीदारी संस्थेचा/चे भागीदार म्हणून निवृत्त झाले आहेत.

(b) the said firm has been dissolved on

(ब) उक्त भागीदारी संस्था रोजी विसर्जित करण्यात आली आहे.

I/We the abovenamed solemnly affirm that what is stated in paragraphs is true to my/our own knowledge, and that what is stated in the remaining paragraphs is stated on information and belief, and I/We believe the same to be true.

आम्ही, उपरिनामित, गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञापन करतो की, या परिच्छेदामध्ये जे नमूद करण्यात आले आहे ते आमच्या स्वतःच्या माहितीनुसार खरे आहे, आणि उर्वरित परिच्छेद यामध्ये जे नमूद करण्यात आले आहे ते माहितीनुसार व विश्वासानुसार नमूद करण्यात आले आहे, आणि ते खरे आहे असा आम्हाला विश्वास वाटतो.

I/We also declare on solemn affirmation that up to the date of sub-mission of this application there has not been any change in any of the particulars previously intimated save and except the change notified above.

मी/आम्ही गांभीर्यपूर्वक असेही जाहिर करतो की, हा अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यन्त वर दाखविलेल्या बदलाशिवाय दुसरा कोणताही बदल पूर्वी कळविलेल्या तपशीलामध्ये झालेला नाही.

Solemnly affirmed at :

रोजी येथे गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञेवर सादर करण्यात आले.

Dated this day of 19

दिनांक महिना १९

Name and Signatures —

(1)

(2)

(3)

नाव/नावे व स्वाक्षरी/स्वाक्ष-या —

(१)

(२)

(३)

Certified that the person who has signed this notice has signed it in my presence and he has solemnly affirmed that the particulars furnished therein are true.

प्रमाणित करण्यात येते की, ज्या व्यक्तीने या नोटीशीवर स्वाक्षरी केली आहे, त्याने ती माझ्यासमक्ष केली आहे व तिच्यामध्ये सादर केलेला तपशील खरा असल्याचे गांभीर्यपूर्वक प्रतिपादन त्याने केले आहे.

In the case of person not conversant with the English language, the contents of the above particulars have been explained to him in a language familiar to him and he has affirmed the truth thereof.

इंग्रजी भाषेशी परिचित नसलेल्या व्यक्तीच्याबाबतीत, वरील तपशीलाचा आशय तिला परिचित असलेल्या भाषेत स्पष्ट करून सांगण्यात आला असून तो सत्य असल्याचे प्रतिपादन तिने केले आहे.

Note 1.— Please strike out item (a) or (b) whichever is not applicable.

टीप १.—बाब (अ) किंवा (ब) यापैकी लागू नसलेल्या गोष्टी खोडाव्यात.

Note 2.— Please give dates according to the English calendar.

टीप २.—इंग्रजी कॅलेंडर अनुसार तारखा द्याव्यात.

Note 3.— In case there is only one person left then the firm should be considered as dissolved and the form should be filed in accordingly.

टीप ३.—(भागीदारी संस्थेत) केवळ एकच व्यक्ती राहिली असेल तर ती भागीदारी संस्था विरसजित झाल्याचे मानण्यात यावे आणि त्यानुसार नमुना भरला पाहिजे.

Note 4.— This notice must be signed by every partners or his agent specially authorised in this behalf on solemn affirmation before a Magistrate or other officer duly empowered to administer Oaths.

टीप ४.—या नोटीशीवर प्रत्येक भागीदार किंवा याबाबतीत विशेषरित्या प्राधिकृत करण्यात आलेला त्याच्या एजंट यांनी दंडाधिकारी किंवा शपथ देण्याच्या बाबतीत उचितरित्या अधिकार प्रदान करण्यात आलेला इतर अधिकारी यांच्यासमोर गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञाकरण सही केली पाहिजे.

(Price Re. 1)

(किंमत रु. १)